Oriental Aromatics

Ref: OAL/BSE/NSE/50/2024-25

28<sup>th</sup> July, 2024

To The Manager Department of Corporate Services, **BSE Limited**, Phiroz Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001 Scrip ID: OAL Scrip Code: 500078

To The Manager Listing Department, **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051 **Symbol:** OAL **Series:** EQ

## Sub: Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Dear Sir / Madam,

In continuation to our letter dated 27<sup>th</sup> July, 2024 informing the Stock Exchange about the 52<sup>nd</sup> Annual General Meeting of the Company, and pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') please find attached herewith newspaper advertisements published in Financial Express (English) and in Loksatta (Marathi) on 28<sup>th</sup> July, 2024, in Mumbai.

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully, For Qriental Aromatics Limited

Kiranpreet Gill Company Secretary & Compliance Officer Encl: As above



Oriental Aromatics Std

Registered Office 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai 400 001, India. T +91-22-66556000 / 43214000 F +91-22-66556099 E oa@orientalaromatics.com CIN L17299MH1972PLC285731 www.orientalaromatics.com 10

# **FE SUNDAY**

## **R K SWAMY R K SWAMY Limited**

(Formerly Known as R K SWAMY Private Limited) CIN: L74300TN1973PLC006304

Regd. Office: No.19, Wheatcrofts Road, Nungambakkam, Chennai 600034 Corporate Office: Esplanade House, 29, Hazarimal Somani Marg, Fort, Mumbai 400 001 Phone No.: +91 (22) 4057 6499, Email Id: secretarial@rkswamy.com, Website: www.rkswamy.com

## NOTICE OF THE 51<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 51<sup>st</sup> Annual General Meeting ("AGM") of R K Swamy Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, August 19, 2024 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("DAVM") to transact the businesses that will be set forth in the Notice convening the said AGM. The AGM is convened through VC/OAVM in compliance with the provisions of the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 09/2023 dated 25" September, 2023 read with MCA General Circular No. 10/2022, 02/2022, 20/2020, 17/2020 & 14/2020 dated 28" December, 2022, 5" May 2022, 5" May 2020, 13" April 2020 and 8" April 2020, respectively (collectively referred to as "MCA Circulars"), and Master Circular No SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 and Circular No SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 11th July, 2023 and 7th October, 2023 respectively (Collectively referred to as "SEBI Circulars")

In terms of the SEBI Circulars, the Company has sent the Annual Report along with the Notice convening AGM for the financial Year 2023-24 on Saturday, July 27, 2024, through electronic mode to all the members who's e-mail ids are registered with the Company and/or Depositories. The copy of Notice of the AGM along with the e-voting instructions and the Annual Report will be available on the Company's website at www.rkswamy.com.on the website of KFin Technologies Limited ("KFin/RTA") at https://evoting.kfintech.com and on the website of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, August 12, 2024 to Monday, August 19, 2024 (both days inclusive), for determining the eligibility of members entitled to Dividend that may be approved by the members of the Company at the AGM.

The Company has fixed Sunday, August 11, 2024, as Record Date for the purpose of determining the entitlement of shareholders for the Final Dividend of Rs. 2/- (40 %) per share (on the face value of Rs. 5 each) on the equity shares of the Company for the financial year 2023-24 as recommended by the Board of Directors of the Company in their meeting held on May 24, 2024. The dividend will be paid on or after Monday, August 19, 2024 but within 30 days from the date of approval by the Shareholders.

The Company is providing e-voting facility to all its Members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed by electronic means (remote e-voting) before and at the AGM in respect of the business to be transacted at the AGM. The Company has appointed KFin for facilitating voting through electronic means. The cut-off date for determining eligibility of members for voting through e-voting and e-voting at AGM is Monday, August 12, 2024. Only Members whose names appears in Register of Members /Beneficial Owners as on the cut-off date viz. Monday, August 12, 2024 shall be entitled to cast their vote through remote e-voting as well as e-voting at AGM

The remote e-voting facility shall commence on Friday, August 16, 2024 at 9:00 a.m. (IST) and end on Sunday, August 18, 2024 at 5:00 p.m. (IST) The remote e-Voting module shall thereafter be disabled for voting. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during AGM.

Those members who have cast their votes through remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Members are requested to carefully read all the instructions given in notes of AGM Notice and in particular, instructions for joining AGM and casting vote through remote e-voting and e-voting during AGM.

Any person who acquires equity shares and becomes member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on cut-off date, may obtain login id by contacting 1-800-3094-001 (toll free) as provided by KFin. However, if he/she is already registered with KFin for remote e-voting, then he/she can use his/her existing USER ID and password for casting the e-votes.

The manner of voting remotely for members holding shares in dematerialised mode, physical mode and members who have not registered their email address is provided in the notice of the AGM.

The results of the remote e-voting along with Scrutinizer's Report will be displayed at the Registered Office of the Company, hosted at the Company's website i.e. www.rkswamy.com, on e-voting website https://evoting.kfintech.com within 2 working days of the AGM. The results will also be intimated simultaneously to the Stock Exchanges where the Company's shares are listed. Members are requested to note the following contact details for addressing queries and grievances. Mr. N Shyam, Senior Manager-Kfin Technologies Limited, Selenium Building, Tower-B. Plot No 31 & 32. Financial District, Nanakramouda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana - 500 032, India. Email: einward.ris@kfintech.com Toll Free No : 1800-309-4001

Date:	Indu	27	2024	

Ph No:	SAGARSOF CIN: L72 Regd. Office : Plot No. 111, 040-67191000, Fax:040-2311460	200TG1996P	LC023823	rabad-500 033.	rsoft.in
C THE R P LEW S A CAUSE	D STANDALONE AND CONSOLIDATED FI	CONTRACTOR OF THE OWNER OWN	Contractory of the second s	Construction of the second sec	No. of Concession, Name
		200-2022-2011	200 B.	2002-00-00-00-00-00-00-00-00-00-00-00-00	(Rs. in ta
		Standalo	ine	Consolida	ted
		Quarter ended	Year ended	Quarter ended	Year e

SI.		Quarter	Quarter ended Year ended		Quarter ended		Year ended	
No.	Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
_1		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1574.83	1103.86	5513.78	3870.76	3244.56	15219.18	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	107.46	15.36	487.32	270.27	85.86	1138.18	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	107.46	15.36	487.32	270.27	85.86	1138.18	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	79.25	11.39	371.77	194.30	37.23	833.78	
5	Total comprehensive income for the Period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	61.13	14.44	299,32	175.50	37.32	819.16	
6	Paid-up Equity share capital (Face Value Rs. 10/- Per share)	639.22	639.22	639.22	639.22	639.22	639.22	
7	Reserves excluding revaluation reserve as at Balance Sheet date	45	÷.	4709.19	( R)	24	6217.26	
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted:	1.24	0.18	5.82	3.21	0.58	13.13	

The above statement of un-audited standalone and consolidated financial results of the Company for the first quarter ended June 30, 2024 was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on July 26, 2024. The statutory auditors of the Company have issued an unmodified conclusion in respect of the limited review of the first quarter ended June 30, 2024.

2. The standalone and consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder ('Ind AS') and other accounting principles generally accepted in India and guidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI")

3. The above financials is an extract of the detailed format of the un-audited Standalone and Consolidated Financial results for the first guarter ended. June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations 2015. The full format of un-audited standalone and consolidated financial results of the company for the first guarter ended June 30, 2024 are available to the investors on the Company's website (https://www.sagarsoft.in) and on the website of BSE Limited (www.bseindia.com)

For Sagarsoft (India) Limited

IDED JUNE 30. 2024

(Fis. in takhs

M Jagadeesh

Managing Director

Sd/-

### **Transport Corporation of India Ltd.**

CIN: L70109TG1995PLC019116

Place: Hyderabad

Date: 26.07.2024

STATEME

Regd. Office : Flat Nos. 306 & 307, 1-8-271 to 273, 3rd Floor, Ashoka Bhoopal Chambers, S. P. Road, Hyderabad - 500 003 (Telangana)

Corp. Office : TCI House, 69 Institutional Area, Sector-32, Gurugram -122 001, Haryana

Tel: +91 124 2381603-06

E-mail : secretarial@tcil.com,Website: www.tcil.com



(₹ in Million, unless otherwise stated)

Extract of U	naudited F	inancial	Results for	the Quar	ter Ended 3	30 <sup>th</sup> June	2024		
		Stan	dalone			Conse	olidated		
Particulars	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended	
	30-06-24	30-06-24 31-03-24	30-06-23		30-06-24	31-03-24	30-06-23	31-03-24 (Audited)	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
Total Income from operations (Net)	9,844	9,694	8,875	37,134	10,560	10,954	9,583	40,700	
Net Profit for the period before Tax, Exceptional items	1,158	857	928	3,597	815	884	762	3,146	
Add: Share in Net Profit/ (Loss) of					211	201	174	75.0	

ZENOTECH LABORATORIES LIMITED CIN: L27100TG1989PLC010122 Survey No. 250-252, Turkapally (V), Shameerpet (M), Hyderabad - 500078 Phone:+91 90320 44584/585/586 Website: www.zenotechlab.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024								
(Rs. in	lakhs, exce							
	Qu	arter ende	d	Year Ended				
PARTICULARS	30.06.2024 Unaudited		30.06.2023 Unaudited					
Total Income from operations (net)	1,024.96	943.35	945.64	4,183.72				
Net Profit/(Loss) before exceptional items and tax	204.55	137.26	206.70	1,114.14				
Exceptional items	-	-	-	-				
Net Profit/(Loss) after exceptional items and tax	128.97	65.95	144.48	829.87				
Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	128.29	60.61	145.33	827.15				
Paid-up equity share capital	6,103.06	6,103.06	6,103.06	6,103.06				
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	2,951.10				
Earnings / (loss) per share (Basic & Diluted) (Face value Rs.10/- per share)	0.21	0.11	0.24	1.36				

Notes :

- . The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 26, 2024.
- These financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year upto March 31, 2024 and the unaudited published year-to-date figures upto December 31, 2023 being the date of the end of the third guarter of the financial year which were subject to limited review.
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.zenotechlab.com).

()	By order of the Board for <b>Zenotech Laboratories Limited</b>
	Sd/- Azadar Hussain Khan
Date : July 26, 2024 Place : Chandigarh	Chairman of the Board Meeting DIN-01219312

Place: Chennai

Oriental Aromatics Std.

CIN: L17299MH1972PLC285731 Read. Office: 133, Jehangir Building, 2<sup>nd</sup> Floor, M.G. Road, Mumbai-400001 Tel No: 022-43214000 Fax: 022-43214099 Email: investors@orientalaromatics.com Website: www.orientalaromatics.com

## NOTICE OF 52<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 52<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of Oriental Aromatics Limited (the Company) will be held on Wednesday, 21st August, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening AGM. In accordance with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 28, 2022 and September 25, 2023 and Securities Exchange Board of India ("SEBI") Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 7, 2023 (collectively referred to as "MCA and SEBI" Circulars), the Company has sent the Notice of the 52<sup>nd</sup> AGM along with a web-link to access the Annual Report 2023-24 on July 27, 2024, through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/ Depositories as on July 19, 2024. Further, Hard Copies of the Annual Report are being sent to those shareholders who have requested for the same.

Members may note that the Notice and the Explanatory Statement of the 52<sup>nd</sup> AGM is available on the website of the Company at www.orientalaromatics.com, websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and website of National Depository Services (India) Limited (NSDL) i.e. www.evoting.nsdl.com.

## Remote e-Voting:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, each as amended from time to time, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before/ during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given at point 16 of the Notice of the 52<sup>nd</sup> AGM. Members are requested to note the following:

- a. The remote e-Voting period will commence on Saturday, 17th August, 2024 (9.00 a.m. IST) and will end on Tuesday, 20th August, 2024 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time:
- The cut-off date for determining the eligibility of Members holding shares either in physical form or b. dematerialized form, to vote by electronic means or at the AGM is Wednesday, August 14, 2024. ('cut-off date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again on such resolution(s).
- c. A non-individual shareholder who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting then he/ she can use his/her existing User ID and password for casting the vote.

JV and Associates Net Profit for the period before Tax 3,881 1,158 928 3,580 1,026 1,061 936 840 after Exceptional items Net Profit for the period after Tax 1,052 820 833 3,279 916 1,033 832 3,545 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for 1,043 827 822 3,252 901 1,042 819 3,510 the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Paid up Equity Share Capital (Face 156 155 155 155 156 155 155 155 Value ₹ 2) Other Equity as per the Balance 18,322 19,883 Sheet Earning per share -EPS (not annualized)-In ₹ 45.18 Earning Per Share 13.53 10.56 10.74 42.23 11.70 13.15 10.61 Diluted Earning Per Share 13.50 10.53 10.71 42.12 11.67 13.11 10.58 45.06 Securities Premium Account 421 421

### Notes:

For R K SWAMY Limited Sd/palan Desikan

**Company Secretary** 

1 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year Ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.tcil.com)

The above unaudited financial results for the quarter ended 30th June, 2024, have been reviewed by the Audit Committee at their meeting held on 26th July, 2024 and thereafter approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 27th July, 2024. The statutory auditors have conducted a "Limited Review" of these financial results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

For Transport Corporation of India Ltd.

Vineet Agarwal

**Managing Director** 

Place: New Delhi Date: 27th July, 2024

> **Orchid**Pharma **ORCHID PHARMA LIMITED**

Regd. Office: Plot Nos. 121 - 128, 128A - 133, 138 - 151, 159 - 164, SIDCO Industrial Estate, Alathur, Chengalpattu District - 603110, Tamil Nadu, India Ph. +91 - 44 - 2744 4471 - 78 Website: www.orchidpharma.com

## NOTICE OF 31<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 31" Annual General Meeting (hereinafter called as "AGM") of Orchid Pharma Limited ("Company") will be held on Wednesday, August 21, 2024 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC" / "OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM.

The Company has sent the Notice of the AGM and Annual Report, inter-alia including the Standalone and Consolidated Audited Financial Statements for the financial year 2023-24, through electronic mode to those shareholders whose e-mail addresses are registered with the Registrar and Share Transfer Agent of the Company or with the Depository Participants in accordance with the General Circulars No. 09/2023 dated September 25, 2023, General Circulars No. 20/2020 dated 5th May, 2020, 14/2020 dated April 08, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") and other applicable circulars issued in this regard (hereinafter collectively referred to as "Circulars")

The copy of the Annual Report and the Notice of AGM are also available on the Company's website a http://www.orchidpharma.com/invr\_Annualreports.html, websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and website of the National Securities Depository Limited (NSDL) (agency providing the VC/OAVM facility, Remote e-voting facility and e-voting at the AGM) i.e. https://www.evoting.nsdl.com/. For any communication, the members may also send requests at the following mail id: cs@orchidpharma.com/ rta@abhipra.com. The dispatch of Notice of the AGM and Annual Report through emails has been completed on Saturday, July 27, 2024

Members are requested to register/update their e-mail address and other KYC details immediately, in case they have not done so earlier, in the following ways

a) In case of shares are held in physical mode, by sending the details in Form ISR-1 along with other required documents as available on the Company's website i.e. www.orchidpharma.com to RTA of the Company a e-mail rta@abhipra.com and address available in the Company's website

b) In case of shares are held in demat mode with their respective Depository Participants.

E-Voting: In compliances with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility to its Members to cast their votes before as well as during the AGM on all resolutions set out in the Notice of the AGM.

The detailed instructions for remote e-Voting and voting at AGM are given in the Notes to the Notice of the 31 AGM of the Company.

### Members are requested to note as follows:

Place: Chennai

Date: July 27, 2024

The remote e-voting period shall commence on Saturday, August 17, 2024 at 9.00 A.M. (IST) and ends on Tuesday, August 20, 2024 at 5.00 P.M. (IST).

Members will not be able to cast their vote through remote e-voting beyond the said date and time and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Additionally, the facility for e-voting shall also be made available at the time of AGM, and Members attending the meeting who have not already cast their vote remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM. A Member who have exercise his right to vote through remote e-voting may participate in the AGM but shall not be entitled to vote again. Members whose names appear in the Register of Members/ Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date for e-voting i.e., Wednesday, August 14, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting/ e-voting at the AGM and attend the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice but before the cut-off date for voting, i.e., Wednesday, August 14, 2024 may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.com by mentioning their Folio No/ DP ID and Client ID No. or contacting our Registrar and Share Transfer Agents (RTA) M/s. Abhipra Capital Limited, A-387, Dilkhush Industrial Area, G T Karnal Road, Azadpur, Delhi-110033, Phone: 011-42390909, E-mail: rta@abhipra.com. A person who is not a member as on the cut-off date, should treat this Notice for information purpose only. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL



## INFORMATION REGARDING 84<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING

## Dear Member(s)

- 1. The 84<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Members of JK LAKSHMI CEMENT LIMITED will be held on Friday, the 23rd August 2024 at 2:30 P.M., Indian Standard Time, through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"). in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act), Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India to transact the business set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- 2. In compliance with the aforesaid circulars, the Notice of AGM and the Financial Statements for the Financial Year 2023-24 along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto (collectively referred as 'Annual Report') will be sent only through electronic mode to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participant (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.jklakshmicement. com and at the websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Ltd. at www.evotingindia.com.
- 3. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting and participation in AGM through VC/OAVM by the Members (including for Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with Company/DPs) has been provided in the Notice of the AGM which will be sent to you shortly.
- 4. Manner of registering/updating E-mail addresses and Bank Account details ('KYC') for receiving Annual Report/ AGM Notice and Dividend electronically:
- (A) Shares held in Physical Mode: Please register/update the KYC details with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), MCS Share Transfer Agent Limited at F-65, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110 020 or Email: admin@mcsregistrar.com in prescribed Form ISR-1 duly filled and signed along with other relevant forms. Members may access the relevant Forms available on the website of the Company at (https://www.jklakshmicement.com/kycdocuments/).

- d. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and hold shares as of the cutoff date may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting
- e. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only;

Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM. In case of any queries/grievances, you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) for Members and 'e-voting user manual' for Members available in the downloads section of the e-voting website of NSDL https://www.evoting.nsdl.com/. Members who need assistance before or during the AGM with use of technology, can a) Send a request at evoting@nsdl.co.in or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

Mr. Shreyans Jain of M/s. Shreyans Jain & Co, Practicing Company Secretaries has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before/during the AGM in a fair and transparent manner.

## **Book Closure:**

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 07th August, 2024 to Wednesday, 21st August, 2024 (both days inclusive) for the purpose of 52<sup>nd</sup> AGM and annual closing.

Date : 27.07.2024 S Place : Mumbai k	For Oriental Aromatics Limited Sd/ Kiranpreet Gill Companv Secretarv & Compliance Officer
---	--

Login type	Help desk details
	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com.or call at 022 - 4886 7000
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at toll free no. 1800 21 09911
as Scrutinizer for conducting with the Scrutinizer's report website of NSDL i.e. https://	M/s. P Muthukumaran & Associates, Company Secretaries has been appointed the voting process in a fair and transparent manner. The results declared along shall be placed on the Company's website <u>www.orchidpharma.com</u> and the www.evoting.nsdl.com/ and simultaneously communicated to the National Stock and the BSE Limited, where the shares of the Company are listed, within two usion of AGM.

Any query/ grievance in relation with voting by electronic means may be addressed to Mr. Kapil Dayya, Company Secretary & Compliance Officer, Orchid Pharma Limited, Plot No. 121-128, 128A-133, 138-151, 159-164, SIDCO Industrial Estate, Alathur, Chengalpattu, Alathur Industrial Estate, Kanchipuram Chengalpattu, Tamil Nadu, India, Tel: +91-44-2821 1000, É-mail: cs@orchidpharma.com or to M/s. Abhipra Capital Limited, Registrar and Share Transfer Agent, Phone: +91-11-42390783, E-mail: rta@abhipra.com or call NSDL on toll free no.: 022 - 4886 7000 or send an email to evoting@nsdl.com.

For and on behalf of Orchid Pharma Limited

6

Date: 27

Place: Ne

Kapil Dayya **Company Secretary and Compliance Officer** 

(B) Shares held in Demat Mode: Please contact your DP and register/update your KYC details in your demat account, as per the process advised by your DP.

Tax on Dividend: Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Members w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Members at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, please refer to the Finance Act, 2020 and the amendments thereof as well as our detailed communication being sent to the Members which is available on the website of the Company at https://www.jklakshmicement.com/tds-communication/. The Members are requested to register/update their PAN with their Depository Participant (if shares held in electronic form) and Company / RTA (if shares held in physical form).

5. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM including instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting/e-voting during the AGM. Please write to the Company at its Secretarial Office for any assistance.

	For JK Lakshmi Cement Limited
	Sd/-
" July 2024	Amit Chaurasia
ew Delhi	Company Secretary











# राज्य

## 여관리 WWW.LOKSATTA.COM

★ मुंबई, रविवार, २८ जुलै २०२४



पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक खंडित होण्याची शक्यता

**कोल्हापूर :** कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगेच्या पुराने शनिवारी शहरातील अनेक भागात शिरकाव केला. पंचगंगा नदी शनिवारी ४३ फूट या धोका पातळीपेक्षा साडेचार फुट उंचीवरून वाहत आहे. नागरी, व्यापारी भागात पुराचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

राधानगरी धरणाचा कोणताही दरवाजा न उघडल्यामुळे नदीकाठी काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धोका कायम आहे. पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्गालगतचा सेवा रस्ताही पाण्याखाली गेल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पाणीपातळी वाढल्यास हा महामार्ग कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

नद्यांच्या काठावरील अनेक गावे पुराने बाधित झाली आहेत. बचावकार्यासाठी 'एनडीआरएफ'ची आणखी एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली असून, पूरबाधित गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक पूरबाधितांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर सव्वातीन हजार जनावरांनाही हलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीचा वाहतुकीलाही फटका बसला आहे.



## सांगलीत चार हजार जणांचे स्थलांतर

सांगली : सांगलीत पाऊस थांबला असला तरी, चांदोली व कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील वारणा, कृष्णाकाठ अद्याप धास्तावलेला आहे. सांगली, मिरज शहरात कृष्णा नदीने शनिवारी इशारा पातळी गाठली असून, मदत व बचाव कार्यासाठी सैन्य दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा जास्त पूरबाधितांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

## पुरग्रस्त पुणेकरांच्या मदतीला ठाण्याचे पथक

ठाणे : पुणे महापालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिका पुढे आली आहे. मेंदतकार्यासाठी ठाणे महापालिकेतील २५७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक पुण्याला पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे. त्यांच्याबरोबर साफसफाई साहित्याबरोबरच औषधांचा साठाही देण्यात आला आहे. पुणे महानगर पालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पाणी ओसरू लागल्यानंतर अनेक ठिकाणी साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला पुणेकरांच्या मदतीसाठी पथक पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी

शनिवारी पहाटे ठाणे आपत्ती दलाचे पथक पुण्याला पाठविले

## हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (पूर्वीचे नाव - हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय : हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्ह हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व) मुंबई ४०००९९

### \* जाहिर सुचना

याद्वारे सुचना देण्यात येते कि, खालील उल्लेखित कंपनीचे समभाग (शेअर्स) हरविले किंवा गहाळ झाले आहेत आणि सँदर समभाग धारक/अर्जदार यांनी डुल्पीकेट समभाग (शेअर्स) प्रमाणपत्र मिळविण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे. कंपनीने समभागधारक ॅ/ अर्जदारांना कळविले आहे कि, आय.ई.पी.एफ्. (I.E.P.F.) रूल्स्नुसार सदर समभाग (शेअर्स) आय.ई.पी.एफ्. (I.E.P.F.) ला हुस्तांतरीत केले आहेत. कोणत्यांही व्यक्तिस सुदर समभागांच्या संदर्भात दावा असल्यास असा दावा कंपनीकडे त्यांचे नोंदणीकृत कार्यालयात सदर दिनांकापासून १५ दिवसांचे आत दाखल करणे अन्यथा कंपनी पुढील कोणत्याही माहिती शिवाय समभागधारक/अर्जदारांना डुप्लीकेट समभाग (शेअर्स) प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करतील.

समभागधारकाचे नाव	फोलिओ क्रमांक	समभागांची	संख्या प्रमाणपत्रक्रमांक	विशिष्ट संख्या
तेज प्रताप सिंग केंटम	HLL2913011	280	5248893	1138599901 –
				1138600180
स्थळ : मुंबई				एसडी/-
दिनांक : 28.07.2024	1		देव ब	ाजपेयीं, (कंपनी सचिव)

# Honeywell

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल२९२९९पीएन१९८४पीएलसी०१७९५१ नोंदणीकृत कार्यालय : ५६ व ५७, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे-४११ ०१३ फोन : +९१ २० ७११४ ८८८८; ई-मेल : HAIL.investorservices@honeywell.com

वेबसाहट : https://www.honeywell.com/in/en/hail इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ('आयईपीएफ')

डीमॅट अकाऊन्टमध्ये समभागांचे स्थानांतरण

कंपन्या अधिनियमांच्या लागू तरतुर्दीनुसार आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'' ) ( अकाऊन्टिंग, ऑडिट, ट्रान्स्फर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६, सुधारित केल्यानुसार सर्व लाभांश/ डिमाण्ड ड्राफ्ट्स, जे सतत सात वर्षांकरिता दावा न करता राहिले आहेत ते केंद्र सरकारद्वारा प्रस्थापित आयईपीएफकडे कंपनीद्वारा स्नानांतरण करणे आवश्यक आहेत. सदर दावा न केलेल्या

कल्याणीनगर अपघात प्रकरण आरोपपत्रातून अल्पवयान मुलाचे नाव वगळले

र विं वा र

## लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये अल्पवयीनाच्या आई-वडिलांसह सात जणांची नावे आहेत. मात्र, अल्पवयीन मुलाचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध बाल न्याय मंडळात स्वतंत्र अहवाल दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्र अगरवाल, शिवानी अगरवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक बाशा मकानदार, अतुल घटकांबळे आणि अमर गायकवाड यांच्याविरुद्ध शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुन्हे शाखेने ९०० पानी

लवकरच पुरवणी आरोपपत्र येत्या काही दिवसांत १७३ (८) प्रमाणे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल. डीएनए आणि अन्य काही अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. संबंधित अहवाल पुरवणी आरोपपत्रासोबत सादर करण्यात येणार आहेत.

आरोपपत्र दाखल केले. पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही आरोपींच्या चित्रीकरणासह मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, तसेच ठोस पुरावे सादर करण्यात आले आहेत. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

# सुधा मूर्ती यांना लोकमान्य ट्रिळक पुरस्कार जाहीर

पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक



पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'इन्फोसिस'चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा परस्कार यापर्वीच प्रदान करण्यात असल्याने एकाच आला कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्टला दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एका कार्यक्रमात टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेस नेते रमेश चेन्निथला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत.



# उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

## लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६४ वा वाढदिवस शनिवारी मुंबईत उत्साहात साजरा झाला. 'मातोश्री' निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. उद्धव यांना शुभेछा देणाऱ्या फलकांवर 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला होता.

ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून वांद्रे परिसरात शिवसैनिकांनी गर्दी केली. 'मातोश्री'बाहेर फुलांची सजावट

नेते, उपनेते, पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक 'मातोश्री' येथे आले होते. उद्धव यांना विविध भेटवस्तू देत 'पुन्हा मुख्यमंत्री व्हा' अशा शुभेच्छा दिल्या जात होत्या. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही 'मातोश्री'वर जाऊन उद्धव यांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम आणि शीख बांधव शुभेच्छा देण्यासाठी आले होते. शीख बांधवांनी तलवार भेट देऊन ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

करण्यात आली होती. शिवसेनेचे

होमी भाभा सेन्टर फॉर सायन्स एज्युकेशन
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कनिष्ठ विज्ञान आणि गणित यातील नॅशनल ऑलिम्पियाड प्रोग्राम २०२४-२०२५

या प्रोग्राममध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी **नोव्हेंबर २३ आणि** २४. २०२४ रोजी नॅशनल स्टॅन्डर्ड एक्झामिनेशन्स (एनएसर्डज) (विज्ञान विषयांसाठी) व ८ सप्टेंबर २०२४ रोजी इंडियन ऑलिम्पियाड क्वॉलिफायर इन मॅथेमेटिक्स (आयओक्यूएम) (गणितासाठी) या समकक्ष परीक्षा दिल्या पाहिजेत.

एनएसई/ आयओक्यूएममधील अर्हता ही समकक्ष इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स ऑफ २०२५ मधील सहभागाच्या दिशेची पहिली पायरी आहे. नाव नोंदणीकरिता :

एनएसईज : https://www.iapt.org.in (ऑगस्ट २१-सप्टेंबर १४,२०२४)

आयओक्यूएम : https://www.mtai.org.in (१७ जुलै-१२ ऑगस्ट,२०२४)

अधिक माहितीसाठी : https://olympiads.hbese.tifr.res.in

https://www.iapt.org.in https://www.mtai.org.in

CBC 48143/12/0002/2425

### AIPUR DEVELOPMENT AUTHORITY Jawahar Lal Nehru Marg, Jaipur-302004

NOTICE INVITING BID

Short Term NIB No.: DC(Admn)-03/2024-25 Online Bids are invited for Providing service of Various Types of Labourersie Supervisor (Highly Skilled), Security Men (skilled), IVth

Class/Chaprasi (Unskilled Labour) Services. Estimated yearly cost of which is Rs. 17.00 Crore, UBN No No. JDA2425SLOB00193. The last date for Applying Bid and making online payment on JDA portal is up-to 05:00 PM of 02.08.2024 Details may be seen in the Bidding Document at our Office or the State Public Procurement Portal website www.sppp.rajasthan.gov.in, www.eproc.rajasthan.gov.in and www.ida.raiasthan.gov.in.

To participate in the bid, bidder has to be :-

1. Registered on JDA website www.jda.rajasthan.gov.in for participating in the Bid, the Bidder has to apply for the Bid and pay the Bidding Document Fee, RISL Processing Fee, Bid Security Online only. 2. Registered on e-Procurement Portal of Government of Rajasthan www.eproc.rajasthan.gov.in for online e-Bid submission

### सूचना ग्लॅक्सोस्मिथक्लाइने फार्मास्युटिकल्स लिमिटेड (Regd. Office: डॉ. अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 400 30)

हे सर्वसामान्यांना कळवण्यासाठी आहे की ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने जारी केलेले मूळ शेअर सर्टिफिकेट, ज्याचा तपशील खाली नमूद केला आहे, तो हरवला/गपला गेला आहे आणि डुप्लिकेट जारी करण्यासाठी धारकांनी अर्ज केला आहे. त्याच्या संबंधात प्रमाणपत्र(ले) सामायिक करा.

धारकाचे नाव	फोलिओ क्र.	प्रमाणपत्र क्र.	विशिष्ट क्र पासून - ल	शेअर्सची संख्या			
तेज प्रताप सिंग केंट	0302533	1134751	67374153 - 67374174	44			
सदर समभागांच्या संदर्भात दावा र्किवा डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यावर आक्षेप असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालयात असा दावा र्किवा आक्षेपनोंदवावा. अन्यथा कंपनी धारक⁄दावेदार यांच्या नावे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी							
करण्यास पुढे जाईल. ठिकाण: नवी दिल्ली	तारीख : 28.07.20		मोहिनी केंट दुप धारक/दावेदाराचे				



सीआयएन : एल१७२९९एमएच१९७२पीएलसी२८५७३१ नोंदणीकृत कार्यालय : १३३, जहांगीर बिल्डिंग, दुसरा मजला, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१, टेलि नं. : ०२२-४३२१४००० फॅक्स : ०२२-४३२१४०९९ ई-मेल : investors@orientalaromatics.com वेबसाइट : www.orientalaromatics.com सदस्यांकरिता ५२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारा सचना देण्यात येते की. ओरिएन्टल ॲरोमॅटिक्स लिमिटेडची (कंपनी) ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम)** बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अँदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')द्वारा बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. निगम कामकाज मंत्रालयाद्वारा (''एमसीए'') दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी २०२१, २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ तसेच सिक्युरिटिज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) दिनांकित १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे, २०२२, ०५ जानेवारी, २०२३ व ०७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रीतरीत्या एमसीए व सेबी सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) निर्गमित केलेल्या सर्क्युलर्सच्या अनुषंगाने कंपनीने अशा सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते १९ जुलैं, २०२४ रोजीप्रमाणे कंपनी/ रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्स्फर एजन्ट/ डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत २७ जुलै, २०२४ रोजी वार्षिक अहवाल २०२३-२४ सहजपणे प्राप्त होण्यांकरिता वेब-लिंकसह ५२व्या एजीएमची सुचना पाठविण्यात आली आहे. याअधिक, वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती अशा सदस्यांना, ज्यांनी सदर प्रतीकरिता विनंती केली आहे, पाठविण्यात येत आहेत. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, सूचना आणि ५२व्या एजीएमचे स्पष्टीकरणात्मक विवरण www.orientalaromatics.com या कंपनीच्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच

लाभांशाचा सविस्तर तपशील एमसीए तसेच कंपनीच्या वेबसाइटवर नियमितपणे अपडेट करण्यात आला आहे.

वरील अनुषंगाने, भाग ज्यावरील लाभांशास सात वर्षे किंवा अधिक कालावधीकरिता दावा न करता राहिले आहेत ते आयईपीएफकडे ( ॲथोरिटीचे डीमॅट अकाऊन्ट) स्थानांतरण करण्यात येणार आहेत.

तुम्हास, त्यामुळे विनंती करण्यात येते की, <u>csg-unit@linkintime.co.in</u> या ई-मेल पत्त्यावर त्वरित; परंतु उशिरात उशिरा १४ सप्टेंबर, २०२४ पर्यंत, कंपनी∕ लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची टीएसआर कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड), कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजन्ट ('आरटीए') यांना लेखी विनंतीद्वारा तुम्हास देय असलेल्या व दावा न केलेल्या लाभांशास त्वरित दावा करावा. पर्यायी, तुम्ही याखाली नमूद केलेल्या पत्त्यावर आमच्या आरटीएकडे विनंतीपत्र व कागदपत्रे पाठवू शकाल.

**जर भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत :** क्लायन्ट मास्टर सूचीची प्रत सादर करावयाची आहे. प्रदान डीमॅट अकाऊन्टनुसार नोंदणीकृत बँक अकाऊन्टमध्ये करण्यात येणार आहे.

**जर भाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत :** खाते धारकानुसार तुमचे नाव लिहून मूळ कॅन्सल्ड चेक समाविष्ट पुष्ठ्यर्थ कागदपत्रांसमवेत त्यात नमूद केलेल्या सूचनांनुसार इन्व्हेस्टर सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म आयएसऑर-१, फॉर्म आयएसआर-२ व फॉर्म नं. एसएच १३ (नामांकन फॉर्म) किंवा फॉर्म आयएसआर ३ (नामांकन रद्द करणे) यथोचितरीत्या भरावेत. हे फॉर्म्स https://www.honeywell.com/in/en/hail या कंपनीच्या वेबसाइटवरून https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html या आरटीएच्या वेबसाइटवरूनसुद्धा प्राप्त करता येतील.

सेबी सर्क्युलर दिनांकित ०३ नोव्हेंबर, २०२१ (तद्नंतर सर्क्युलर्स दिनांकित १४ डिसेंबर, २०२१, १६ मार्च, २०२३ व ०७ मे, २०२४ द्वारा सुधारित केलेले)नुसार, प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या भागांकरिता थकीत लाभांशाचे प्रदान, जर फोलिओ केवायसी अनुपालनार्थ आहे, केवळ बँक अकाऊन्टमध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. यासंबंधित, तुम्हास कंपनी/ आरटीएकडे पिन कोडसह संपूर्ण पत्ता, मोबाईल नं., ई-मेल आयडी, बँक तपशील, फोलिओमधील सर्व धारकांच्या आधारशी लिंक असलेले वैध पॅन इ. अपडेट करणे आवश्यक आहे.

कृपया नोंद घ्यावी की, थकीत लाभांशाचे प्रदान केवळ आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे बँक तपशिलाचे अपडेशन केल्यावरच सुरू करण्यात येणार आहे.

जर आम्हास विनंती पत्रात नमूद केलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी प्रतिसाद मिळाला नाही, तर कंपनी खालीलनुसार कोणतीही पुढील सूचना न देता आयईपीएफकडे भागांच्या स्थानांतरणाकरिता आवश्यक कार्यवाही सुरू करील.

- जर भाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि आयईपीएफकडे स्थानांतरण करावयास पात्र आहेत, तर कंपनी सदर प्रकरणावर आणि आवईपीएफकडे भागांच्या स्थानांतरणाच्या हेतुप्रीत्पर्थ असलेल्या मूळ स्वरूपाऐवर्जी, प्रतिलिपीत भाग प्रमाणपत्रांचे निर्गमन करील व कंपनी प्रतिलिपीत भाग प्रमाणपत्रांचे डीमॅट स्वरूपात रूपांतरण करण्यास कॉपोरेट कार्यवाहीद्वारा डिपॉझिटरीस कळवील आणि आयईपीएफच्या नावे स्थानांतरण केले जाईल. मूळ भाग प्रमाणपत्रे, जी मूळ भागधारकांच्या नावे नोंदणीकृत आहेत, आपोआप रद्द होतील आणि वाटाघाटीस अयोग्य म्हणून मानले जाईल.
- जर भाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि आयईपीएफकडे स्थानांतरण करावयास पात्र आहेत, तर कंपनी आयईपीएफ ॲथोरिटीच्या डीमॅट अकाऊन्टमध्ये स्थानांतरणाकरिता कॉपेरिट कार्यवाहीद्वारा डिपॉझिटरीजना कळवील.

### कृपया नोंद घ्यावी की, उक्त रुल्सनुसार दावा न केलेली लाभांशाची रक्कम व आयईपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण केलेल्या भागांच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा असणार नाही.

तथापि. याची नोंद घ्यावी की, नोंदणीकृत मालक ऑनलाइन विहित फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये, जो <u>www.iepf.gov.in</u> या एमुसीएच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, अर्ज करून आणि कंपनीद्वारा निर्गमित केलेल्या आयईपीएफ हक्कपत्राच्या प्रतीसह सदर यथोचितरीत्या स्वाक्षरीकृत प्रत्यक्ष प्रत (कंपनीकडील रेकॉर्डेड स्पेसिमेन सिग्नेचरनुसार) पाठवून दोन्ही दावा न केलेली लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफकडे स्थानांतरण केलेल्या भागांकरिता दावा करू शकेल. पुढील शंकांकरिता कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली आयईपीएफकडील भाग व लाभांशास दावा करण्याकरिता प्रक्रिया पाहावी. आयईपीएफ ॲथोरिटीकडून भागांच्या दाव्याकरिता https://www.honeywell.com/in/en/hail/Investors/Unclaimed/ DividendAmounts/Procedures या वेक्साइटला भेट द्यावी.

तुमच्या कोणत्याही शंका असल्यास, कृपया कंपनी/ आरटीएशी खालील पत्ता/ ई-मेल/ टेलिफोन नंबरवर संपर्क साधावाः

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड	लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
ऑफिस : ५६ व ५७, हडपसर इंडस्ट्रियल ईस्टेट,	सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग,
पुणे-४११ ०१३.	विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३.
टेलि. : +९१-२०-७११४८८८८;	टेलि. : +९१-२२-६६५६८४८४;
ई-मेल : <u>hail.investorservices@honeywell.com</u>	ई-मेल आयडी : <u>csg-unit@linkintime.co.in</u>

### **हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड**करिता

स्थळ : पुणे	इंदू दर्याणी
दिनांक : २६ जुलै, २०२४	कंपनी सचिव

Raj.Samwad/C/24/2920	Deputy Commissioner (	A
		_

निविदा क्र.	<mark>पण जाहि. निविदा सूचना क्र. : ई-३०/२०२४,</mark> बाब वर्णन	परिमाण	देव दिनांक
२७२४३७८५	लेब्रिंथ रिग बेअरिंग कॅपचा संच	९१ संच	06.06.28
८२४०२९०बी	हॅण्ड ब्रेक ॲरेंजमेन्टसाठी केबल असेम्ब्ली	१०७९ एनओए	०८.०८.२४
१७२४३२५८बी	साहड बफर	१३२ नग	०९.०८.२४
હશ્ ૨૪५ ૦૭५	सुपर इण्डक्टिव्ह सिस्टीम	०१ नग	०९.०८.२४
१८२४२०९८	ऑटो ड्रेन व्हॉल्व्हसाठी दुरुस्ती किट	१०२५ नग	१२.०८.२४
२७२४४१६८सी	सब किट पीओएच-१	६५ संच	१२.०८.२४
३८२४०३६५	एएआर एच टाहप हेड आणि बॅलेन्स्ड ड्राफ्ट गीवरसह हाव टेन्सिल टाहट लॉक सीबीसी	३५ नग	१२.०८.२४
३८२४३२८०	फॅब्रिकेटेड हॅण्ड ब्रेक व्हील (साहड ऑपरेटेड)	४०६५ नग	१२.०८.२४
રહર૪३९५५	टॅपर रोलर बेअरिंग असेम्ब्लीचा संच	६६५ संच	१३.०८.२४
<b>૭</b> १२४५०५६ए	फ्लॅट पॅनेल बेस्ड सी-आर्म मशिन	०१ नग	१३.०८.२४
२७२४३९०४ए	शाफ्ट ॲण्ड असेम्ब्लड डमी पिनियनचा संच	४०० संच	१६.०८.२४
८०२४३१९४	सर्वो प्रेस १५० आरआर	३६१२० लीटर	१६.०८.२४
५०२४४००१	रिले, एसी इम्यून, प्लग हन टाइप स्टाइल क्यूटीए डीसी न्यूट्रल ट्रॅक, ९ ओएचएमएस	९४० नग	१७.०८.२४
१०२४१९८२	सिलेण्डर लायनर क्रोम प्लान्टिंग	२३७ नग	१९.०८.२४
३८२४१५३२	रूफ व्हेन्टिलेटर असेम्ब्ली	१२८८ नग	२०.०८.२४
४२२४२०३३	२०३ मिमी एअर ब्रेक सिलेण्डर असेम्ब्ली	३६३ नग	२०.०८.२४
४३२४१०३३ए	अक्सल पूली कम्प्लीट ६ ग्रूव्ह	२७५ नग	२०.०८.२४
४३२४३२२०	केबलसह जम्पर प्लग असेम्ब्ली	२२८ नग	२०.०८.२४
२७२४१०२३	मशिण्ड आयटम्सचा संच	२४७ संच	२१.०८.२४
३८२४३६४७	अल्टरनेट हक्वलायझिंग स्टे	१६०२ नग	२१.०८.२४
२७२४२९९७	डब्ल्यूएपी-१ आणि डब्ल्यूएपी-४ लोकोजच्या ब्रेक गीयर पिन्सचा संच	४० संच	२२.०८.२४
२७२४४७६०	ब्रेककरिता पिन्स आणि बुशेशचा संच	३९ संच	२२.०८.२४
<b>३८२४१६५</b> १	वेन्टसह कट ऑफ अँगल कॉक	२५९८ नग	२३.०८.२४
७१२४५०६१ए	कॉम्प्युटराइज्ड न्यूमरिकली कन्ट्रोल्ड (सीएनसी)	०१ नग	२३.०८.२४
३८२४०२६१	अपग्रेडेड हाय टेन्सिल सीबीसीकरिता योक	९२६ नग	२६.०८.२४
३८२४३७४६ए	बोल्स्टर सस्पेन्शनकरिता हँगर ब्लॉक	२०५०० नग	२६.०८.२४
४२२४१५७०बी	पिस्टन पॅकिंग	१४२७० नग	२६.०८.२४
४३२४१११९ए	११०व्ही, २००एएच लिड ॲसिड बॅटरी संच	१३३४ नग	२६.०८.२४
५०२४३१०३	सबसिडीयरी कलर लाह्टकरिता एलईडी सिग्नल लायटिंग युनिट्स	२५५ किमी	२६.०८.२४
५०२४५०६२	पीव्हीसी हन्स्यूलेटेड आर्मोड अनस्क्रिण्ड कॉपर केबल	३५४१३ नग	२६.०८.२४
३८२४३०३१	अक्सल बॉक्स गाइड औरंजमेन्टकरिता गाइड बुश	२००० नग	२८.०८.२४
३८२४३२३२	बफर प्लंगरकरिता फेसप्लेट	२००० नग	२८.०८.२४
५१२४६०१९	६० किग्रॅ (यूआयसी)/६०ई१ रेल्सकरिता १ मीटर लांब फिस प्लेट	१८०१९ संच	२८.०८.२४
३८२४०२८१	हमर्जन्सी लावटिंग सिस्टीम	११६० नग	२९.०८.२४
३८२४३०१४	हाय टेन्सिल ट्रान्झिशन सेन्टरकरिता कपलर बॉडी	८० नग	२९.०८.२४
३८२४३१२४	बफर रिकॉहल स्प्रिंग	१८९० संच	३०.०८.२४
	ग आणि निविदा अटी www.ireps.gov.in संवे गेड करता येतील.	क्तस्थळावर पाहता	येतील आणि

अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> या बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्सवर तसेच <u>www.evoting.nsdl.com</u> या नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या (एनएसडीएल) वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे.

### रिमोट ई-वोटिंग :

dmn)

सिक्युरिटिज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेंशन ४४, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४च्या नियम २० यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ (कायदा)च्या कलम १०८ आणि प्रत्येकी वेळोवेळी सुधारित केल्यानुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेल्या सेक्रेटरियल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मीटिंग्ज (एसएस-२)च्या अनुसार कंपनी तिच्या सदस्यांकरिता एजीएममध्ये कामकाजावर विचारविनिमय करण्यासंबंधित एजीएम पूर्वी/ एजीएमदरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधेची तरतूद करून देत आहे आणि या प्रयोजनार्थ, कंपनीने इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान सुविधा सुकर होण्याकरिता एनएसडीएलची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर सूचना ५२व्या एजीएमच्या सूचनेच्या पॉइंट १६ मध्ये देण्यात आल्या आहेत. सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी :

- ए. रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४ रोजी (स. ०९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४ रोजी (सायं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. रिमोट ई-वोटिंग मोड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारा निःसमर्थ करण्यात येईल आणि सदस्यांना उक्त तारीख व वेळेदरम्यान इलेक्ट्रॉनिक प्रणालीत मतदान करण्यास अनुमती दिली जाणार नाही.
- बी. एजीएममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान करण्याकरिता प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग असणाऱ्या सदस्यांची पात्रता निश्चित करण्याकरिता कट-ऑफ तारीख बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४ (कट-ऑफ तारीख) ही आहे. रिमोट ई-वोटिंग सिस्टमची सुविधा सभेदरम्यान आणि सभेमध्ये हजर राहणाऱ्या सदस्यांना, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारा याआधी मतदान केलेले नाही ते सभेच्या कालावधीत त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविण्यास सक्षम असतील. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले आहे तेसुद्ध इलेक्ट्रॉनिक प्रणालीत सभेमध्ये हजर राहू शकतील; परंतु सदर ठरावांवर पुन्हा मतदान करण्यास हक्कदार नसतील.
- सी. वैयक्तिक नसलेला भागधारक, जो सूचना पाठविल्यानंतर कंपनीचा सदस्य बनतो आणि कट-ऑफ तारखेनुसार त्याच्याजवळ भाग आहेत तो evoting@nsdl.co.in यावर विनंती पाठवून ई-वोटिंगकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदस्य याआधीच रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलकडे नोंदणीकृत आहे तर तो/ ती मतदान करण्याकरिता त्याच्या/ तिच्या विद्यमान यूजर आयडी व पासवर्डचा वापर) करू शकेल.
- डी. इलेक्ट्रॉनिक प्रणालीत प्रतिभूती असलेले वैयक्तिक भागधारक आणि जे कंपनीचे भाग प्राप्त करतात आणि सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे सदस्य बनतात आणि कट-ऑफ तारखेनुसार त्यांच्याजवळ भाग आहेत ते ॲक्सेस टू एनएसडीएल ई-वोटिंगअंतर्गत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुकरण करतील.
- ई. जी व्यक्ती कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नाही तिने ही एजीएमची सूचना केवळ माहिती हेतुप्रीत्यर्थ समजावी.

रिमोट ई-वोटिंग/ ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रियेची एजीएमच्या सूचनेमध्ये तरतूद करून देण्यात आली आहे. कोणतीही शंका/ तक्रारी असल्यास, तुम्ही <u>https://www.evoting.nsdl.com/</u> या एनएसडीएलच्या ई-वोटिंग वेबसाइटच्या डाऊनलोड्स सेक्शनमध्ये सदस्यांकरिता उपलब्ध असलेले ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि सदस्यांकरिता असलेले फ्रीक्वेन्टली आस्क्ड क्वेशन्स (एफएक्यू'ज) पाहू शकाल. ज्या सदस्यांना तंत्रशास्त्राच्या वापरासमवेत एजीएमपूर्वी किंवा एजीएमदरम्यान सहाय्य हवे असल्यास ते ए) evoting@nsdl.co.in यावर विनंती पाठवू शकतील किंवा ०२२- ४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० यावर कॉल करू शकतील.

श्री. श्रेयन्स जैन, मेसर्स श्रेयन्स जैन ॲण्ड कं.चे, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची स्वच्छ व पारदर्शक पद्धतीत एजीएमपूर्वी/ एजीएमदरम्यान रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेची छाननी करण्याकरिता परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

### पुस्तिका बंद असणे याबाबत :

कंपनीच्या सदस्यांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका ५२व्या एजीएम व वार्षिक क्लोजिंग प्रयोजनार्थ बुधवार, ०७ ऑगस्ट, २०२४ पासून ते बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येतील.

	ओरिएन्टल ॲरोमॅटिक्स लिमिटेडकरिता
दिनांक : २७.०७.२०२४	स्वाक्षरी/-
स्थळ : मुंबई	किरणप्रीत गिल
,	कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी





